

बॉम्बस्फोट



- सुरक्षित जागी जा.
- शक्य नसल्यास थोडे पुढे जाऊन पालथे जमिनीवर पडा.
- डोक्याच्या मागील भागास हात ठेऊन डोके वाचविण्याचा प्रयत्न करा.
- प्रवास करतांना आसनाखाली, वरच्या रॅक वर किंवा अन्यत्र बेवारस समायन पडलेले नाही याची खात्री करा.
- अशी वस्तु आढळल्यास तात्काळ पोलिस विभागास संपर्क करा.

- संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा व त्या बाबत पोलिस यंत्रनेस सांगा. कोणतेही ज्वालाग्राही पदार्थ पदार्थ प्रवास करतांना सोबत ठेऊ नका.



- कोणतेही स्फोटक द्रव असल्याची शंका असल्यास किमान 50- 100 मी. अंतरावर जाण्याचं प्रयत्न करा.
- बेवारस वस्तु आढळल्यास त्याला स्पर्श करू नका.
- स्वता जवळ नेहमी जवळचे पोलिस ठाणे, अग्निशमन विभाग, रुग्णालय, अॅम्ब्युलन्स इ. चे संपर्क क्रमांक ठेवा.
- घरातल्या प्रत्येत सदस्याला या गोष्टी बाबत अवगत करा.
- मोठे मॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ उभे राहू नका.

- मोठ्या इमारतीत गेल्यास येथील निकास मार्ग बाबत माहिती करून घ्या.
- घरातील लहान सदस्यांना कोणत्याही बेवारस वस्तूंस हात न लावण्याच्या सूचना देऊन ठेवा.
- आपती काळात अफवांवर विश्वास ठेऊ नका. व अफवा पसरवणाऱ्या पासून सावध राहा.
- बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणावरून काहीकाळ भ्रमणध्वनि सेवा विस्कळीत होऊ शकते या मुळे घाबरून जाऊ नका.
- स्वताच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी नेहमी सतर्कता पाळा.
- यात्रा, मोहत्सव, उरूस अशा गर्दीच्या ठिकाणी जास्त सावधगिरी पाळा.
- विनाकाम जास्त वेळ अशा सार्वजनिक वरदळाच्या ठिकाणी थांबू नका.
- बॉम्बस्फोट झाले आहे किव्हा कोणतेही स्फोट झाल्याचे समजताच तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षात माहिती द्या.